


मुख्य पोस्ट मास्टर जनरल डाक
परिमंडल, के पत्र क्रमांक 22/153,
दिनांक 10-1-06 द्वारा पूर्व भुगतान
योजनान्तर्गत डाक व्यय की पूर्व अदायगी
डाक द्वारा भेजे जाने के लिए अनुमत.



पंजी. क्रमांक भोपाल डिवीजन
म. प्र.-108-भोपाल-09-11.

मध्यप्रदेश राजपत्र

(असाधारण)

प्राधिकार से प्रकाशित

क्रमांक 94]

भोपाल, सोमवार, दिनांक 18 जनवरी 2010—पौष 28, शक 1931

विधि और विधायी कार्य विभाग

भोपाल, दिनांक 15 जनवरी 2010

फा. क्र.-17(ई)-133-09-इक्कीस-ब(दो).—दण्ड प्रक्रिया संहिता, 1973 की धारा 21 द्वारा प्रदत्त शक्तियों को प्रयोग में लाते हुए, राज्य शासन एतद्वारा, मध्यप्रदेश में त्रि-स्तरीय पंचायतों के आम चुनाव 2010 सम्पन्न कराने के लिये जिला मण्डला में दिनांक 18 जनवरी 2010 से दिनांक 28 जनवरी 2010 तक की अवधि के लिये संलग्न सूची में उल्लेखित अधिकारियों को त्रि-स्तरीय पंचायतों के आम चुनाव 2010 का कार्य सम्पादित कराने के लिए विशेष कार्यपालिक दण्डाधिकारी नियुक्त करता है और उन्हें उक्त कार्य के लिए विशेष कार्यपालिक दण्डाधिकारी की शक्तियां प्रदान करता है.

मध्यप्रदेश के राज्यपाल के नाम से तथा आदेशानुसार,
ए. जे. खान, सचिव.

जनपद पंचायत, मण्डला

क्र.	जोनल अधिकारी का नाम	पदनाम एवं कार्यालय	सेवा/संवर्ग का नाम	जोन क्र.	जोन में आने वाले मतदान केन्द्रों का नाम जिसके लिये विशेष कार्यपालिक दण्डाधिकारी की शक्तियां दिया जाना प्रस्तावित है
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	श्री शिवसिंह उद्दे,	उवमअ जगमण्डल वनमण्डलाधिकारी पूर्व सामान्य वन मण्डल, मण्डला.	द्वितीय	1	29. सामुदायिक भवन सागर, 30. प्रा. शा. भवन सागर, 16. प्रा. शा. भवन खुक्सर, 1. प्रा. शा. भवन खारी, 2. प्रा. शा. भवन पीपरपानी, 23. मा. शा. भवन बकौरी, 24 प्रा. शा. भवन बकौरी, 18. प्रा. शा. भवन उमरिया, 19. प्रा. शा. भवन लावरमाल, 14. प्रा. शा. भवन पटपरसिंगापुर, 17. प्रा. शा. भवन मूड़ाडीहमाल, 15. प्रा. शा. भवन उमरडीह, (योग-12)

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
2	श्री एम. एस. मौरी	कार्यपालन यंत्री, ग्रामीण यांत्रिकी सेवा, मण्डला.	प्रथम	2	43. प्रा. शा. भवन चटुआमार, 44. प्रा. शा. भवन गाजीपुर, 41. मा. शा. भवन तिदनी, 42. प्रा. शा. भवन सकरी, 32. प्रा. शा. भवन पड़रिया, 31. प्रा. शा. भवन फूलसागर, 33. प्रा. शा. भवन ग्वारी, 34. प्रा. शा. भवन बबैहा, 20. प्रा. शा. भवन बकछैरागोंदी, 22. प्रा. शा. भवन जुझारी, 21. प्रा. शा. भवन खलवारारैयत, (योग-11)
3	डा. एस. के. पाठक	उप संचालक कार्या. उप संचालक, पशु चिकि. सेवाएं, मण्डला.	द्वितीय	3	86. सामुदायिक भवन देवदरा, 87. प्रा. शा. भवन देवदरा, 88. मा. शा. भवन देवदरा, 89. पंचायत भवन देवदरा उत्तर, 90. पंचायत भवन देवदरा दक्षिण, 91. नवीन मा. शा. भवन राजीवकालोनी, 92. प्रा. शा. भवन राजीवकालोनी, 93. अति. क. प्रा. शा. भवन, राजीवकालोनी, 94. पोलिटैक्निक कालेज उत्तर, 95. पोलिटैक्निक कालेज दक्षिण, 74. प्रा. शा. भवन, गोंझीमाल, 75. पंचायत भवन गोंझीमाल. (योग-12)
4	श्री विजय कुमार पाण्डेय.	कार्य. यंत्री कार्य. यंत्री नर्मदा विकास सं. क्र. 2 मण्डला.	प्रथम	4	72. मा. बा. शा. भवन कटरा, 73. प्रा. शा. भवन कटरा, 45. बा. प्रा. शा. भवन सेमरखापा, 46. क. प्रा. शा. भवन सेमरखापा अचली, 47. मा. शा. भवन सेमरखापा अचली, 48. अति. मा. शा. भवन सेमरखापाअचली, 52. प्रा. शा. भवन बनियातारा, 53 प्रा. शा. भवन कन्हार, 49. प्रा. शा. भवन टिकरिया, 50. प्रा. शा. भवन कटंगी, 51. प्रा. शा. भवन देवरी, (योग-11)
5	श्री महेन्द्र कुमार जैन	सहा. यंत्री, कार्य. यंत्री, जल संसाधन संभाग, मण्डला.	द्वितीय	5	110. प्रा. शा. भवन बरबसपुर, 111. प्रा. शा. भवन देवरीदादर, 112. मा. शा. भवन पटपारैयत, 113. प्रा. शा. भवन खमरिया, 61. प्रा. शा. भवन सिमरिया, 60. प्रा. शा. भवनतिलईपानी, 62. प्रा. शा. भवन छपरी सिलपुरी, 63. प्रा. शा. भवन धनगांव माल, 58. प्रा. शा. भवन बकछैरादोना कक्ष क्र. 1, 59. प्रा. शा. भवन बकछैरादोना कक्ष क्र. 2, (योग-10)
6	श्री सुधीर कुमार जैन	सहायक आयुक्त, कार्या. आदिवासी विकास, मण्डला.	द्वितीय	6	101. बी. टी. आई भवन पश्चिम की ओर बड़ीखैरी, 102. मा. शा. भवन बड़ीखैरी, 103. प्रा. शा. भवन बड़ीखैरी, 104. प्रा. शा. भवन बर्राटोला, 105. सामुदायिक भवन बड़ीखैरी, 106. ग्रामस्वराज भवन बड़ीखैरी, 107. प्रा. शा. भवन, छोटीखैरी, 108 प्रा. शा. भवन आमानाला, 109 मा. शा. भवन आईटीआई आमानाला, 114. प्रा. शा. भवन जूनामण्डला, 124. प्रा. शा. भवन खुड़िया, 125. प्रा. शा. भवन बर्राटोला (कुल-12).
7	श्री पी. एस. दांगी	सहा. यंत्री, कार्य. यंत्री, जल संसाधन संभाग, मण्डला.	द्वितीय	7	64. हायस्कूल भवन बिनैका, 65. वा. प्रा. शा. भवन बिनैका, 66. क. प्रा. शा. भवन बिनैका, 67. सामुदायिक भवन बिनैका, 68 प्रा. शा. भवन बिनैका, 69. प्रा. शा. भवन जन्तीपुर, 70. मा. शा. जन्तीपुर, 71. प्रा. शा. भवन जन्तीपुर, 55. मा. शा. भवन चरगांव, 54. मा. शा. भवन मवईजर, 56. प्रा. शा. भवन किन्द्री, 57. प्रा. शा. भवन सिमरिया, (कुल-12).

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
8	श्री प्रीतम सिंह तोमर	सहा. संचा. उद्यान कार्या. सहा. संचा. उद्यान, मण्डला.	द्वितीय	8	28. प्रा. शा. भवन नरेन्द्रगढ़, 25. प्रा. शा. भवन मोहनियापटपरा, 26. ग्रा. पं. भवन मोहनियापटपरा, 27. ग्रा. पं. भवन कठोतिया, 13. प्रा. शा. भवन हरदुआ, 12. प्रा. शा. भवन झालपानी, 9. पुराना ग्रा. पं. भवन पौड़ीमाल, 10. मा. शा. भवन पौड़ीमाल, 11. प्रा. शा. भवन, लिंगारैयत, 5. नवीन प्रा. शा. मोहगांवचक, 6. नवीन प्रा. शा. माणोटजर, 3. नवीन प्रा. शा. (साल्हेटेकरी) लिंगामाल, 4. नवीन प्रा. शा. लिंगामाल, 7. नवीन प्रा. शा. सिंगारपुर, 8. नवीन प्रा. शा. सलैया (कुल-15)
9	श्री राजेश चौकसे	महाप्रबंधक कार्या. महाप्रबं. म.प्र.ग्रा.स.वि.प्रा. परि.क्रि.इ. मण्डला.	द्वितीय	9	82. बनवासी से. प्रा. शा. भवन मानादेई, 83. प्रा. शा. भवन सुरंगदेवरी, 76. प्रा. शा. भवन सिलपुरा, 78. प्रा. शा. भवन सनकुही, 81. प्रा. शा. भवन खैरीखापा, 80. प्रा. शा. भवन कूडादेवरी, 79. प्रा. शा. भवन ईमलीगोहान, 77. प्रा. शा. भवन बुजबुजिया (घोडाडीह), 35. मा. शा. भवन घाघा, 36. पंचायत भवन घाघा, 37. प्रा. शा. भवन अहमदपुर मिशन, 38. न. मा. शा. भवन सूरजपुरा, 40. प्रा. शा. भवन ठोंड़ा, 39. सामुदायिक भवन सालहेडंडा (कुल-14).
10	श्री आर. सी. चौधरी	कार्यपालन यंत्री, कार्या. कार्य. यंत्री, लो.नि.वि.रा. रा.सं. मण्डला.	प्रथम	10	96. उ. मा. शा. भवन बिंझिया, 97. टी. सी. पी. सी. छात्रावास भवन बिंझिया, 98. कृत्रिम गर्भाधान केन्द्र बिंझिया, 99. प्रा. शा. भवन संजयनगर बिंझिया, 100. न. प्रा. शा. भवन लोधीटोला शांतिनगर बिंझिया, 137. प्रा. शा. भवन पौड़ी (महाराजपुर) पूर्व, 138. ग्रा. प. भवन पौड़ी (महाराजपुर) पश्चिम, 133. प्रा. शा. भवन नेवरगांव, 131. प्रा. शा.भवन पुरवा, 132. बा. मा. शा. भवन पुरवा, 128. प्रा. शा. भवन सकवाह, 129. ग्राम स्वराज भ. सकवाह, 130. न. प्रा. शा. भवन रामबाग, 126. प्रा. शा. भवन पीपरपानी, 127. प्रा. शा. भवन खड़देवरी, 153. नवीन प्रा. शा. भवन खड़देवरा, 154. नवीन प्रा. शा. भवन अमगांवा, (कुल-17).
11	डॉ. मनोज जायसवाल	सहायक पंजीयक, कार्या. सहा. आयु. सहकारिता, मण्डला.	द्वितीय	11	120. प्रा. शा. भवन घुघरा, 117. प्रा. शा. भवन मधुपुरी पूर्व की ओर, 118. प्रा. शा. भवन मधुपुरी पश्चिम की ओर, 119. बा. मा. शा. भवन मधुपुरी, 121. प्रा. शा. भवन, सूरजपुरा, 115. प्रा. शा. भवन गूडाअंजनिया, 123. प्रा. शा. भवन मुगली, 122. प्रा. शा. भवन गुरारखेड़ा, 116. प्रा. शा. भवन कोसमघाट, 159. नवीन मा. शा. भवन औघटखपरी, 160. न. प्रा. शा. भ. औघटखपरी, 155. प्रा. शा. भवन, बरगांवा, 156. प्रा. शा. भवन खगुआ, 157. नवीन प्रा. शा. भवन सुकतरा, 158. प्रा. शा. भवन कन्हारी (कुल-15)

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
12	श्री के. एस. नेताम	उप संचालक, उप-संचालक कृषि, मण्डला.	प्रथम	12	150. प्रा. शा. भवन कौरगांव, 151. ग्रामस्वारज भवन कौरगांव, 152. प्रा. शा. भवन सेमरखापा, 165. प्रा. शा. भवन भपसाटोला, 166. सामु. भवन भपसा, 167. प्रा. शा. भवन भपसा, 161. पंचायत भवन पदमी, 162. बा. प्रा. शा. भवन पदमी पूर्व की ओर, 163. बा. प्रा. शा. भवन पदमी पश्चिम की ओर, 164. प्रा. शा. भवन कुड़वन, 185. क. प्रा. शा. भवन हिरदेनगर, 186. बा. प्रा. शा. भवन हिरदेनगर, 187. पुराना पंचायत भवन हिरदेनगर, 188. प्रा. शा. भवन कटंगाटोला, 189. प्रा. शा. भवन, बकौरा. (कुल-15)
13	श्री एस. आर. बघेल	कार्य. यंत्री, कार्या. कार्य. यंत्री, लो.नि.वि. मण्डला.	प्रथम	13	146. अति. कक्ष प्रा. शा. भवन केहरपुर, 147. मा. शा. भवन केहरपुर, 148. नवीन प्रा. शा. भवन, पेटेगांव, 149. मा. शा. भवन पेटेगांव, 171. प्रा. शा. भवन नांदिया, 170. प्रा. शा. भवन मलारीचक, 172. प्रा. शा. भवन बिचुआ, 173. प्रा. शा. भवन मलारा, 174. प्रा. शा. भवन कोटासांगवा, 175. प्रा. शा. भवन सांगवा, (कुल-10).
14	श्री आर. एस. कोरी	वनमण्डलाधिकारी वनमण्डलाधिकारी पश्चिम सामान्य वन मण्डल.	प्रथम	14	84. प्रा. शा. भवन खापाकला, 85. प्रा. शा. भवन मड़ईजर, 134 प्रा. शा. भवन मालीमोहगांव, 136. प्रा. शा. भवन धौरानाला आमाटोला, 135. नवीन प्रा. शा. भ. बहेलियाटोला मालीमोहगांव, 169. प्रा. शा. भवन, प्रेमपुर, 168. प्रा. शा. भवन भवरदा, 178. प्रा. शा. भवन बैहंगा, 179. प्रा. स्व. भवन डुंगरिया, 176. मा. शा. भवन सुमरिया, 177. न. प्रा. शा. भवन सुमरिया, (कुल-11).
15	श्री बी.पी.एस. परिहार	सहा. व. सं. वनमण्डलाधिकारी पश्चिम सामान्य वन मण्डल.	द्वितीय	15	145. प्रा. शा. भवन मछरिया, 144. प्रा. शा. भवन पौड़ी, 143. मा. शा. भवन बदार, 140. प्रा. शा. भवन जारगा, 139. प्रा. शा. भवन खुर्सीपार, 141. प्रा. शा. भवन जारगी, 142 प्रा. शा. भवन कुटेली, (कुल-7)
16	श्री जे. एस. गोठरिया	सहा. व. सं. वनमण्डलाधिकारी पश्चिम सामान्य वन मण्डल.	द्वितीय	16	197. प्रा. प. भवन बोरिया, 198. प्रा. शा. भवन बाजा, 194. प्रा. शा. भवन ग्वारा, 195. मा. शा. भवन ग्वारा, 196. मा. शा. भवन अति. कक्ष ग्वारा, 201. क. प्रा. शा. भवन ढेंकों, 202. बा. प्रा. शा. भवन ढेंकों, 203. मा. शा. भवन ढेंकों, 199. प्रा. शा. भ. सुन्हेरामाल, 200. पंचायत भवन सुन्हेरामाल, (कुल-10).
17	श्री ए. के. भोयर	सहा. व. सं. वनमण्डलाधिकारी पश्चिम सामान्य वन मण्डल.	द्वितीय	17	180. प्रा. शा. भवन लिमरूआ, 181. क. प्रा. शा. भवन लिमरूआ, 182. मा. शा. भवन लिमरूआ, 183. ज. प्रा. शा. भवन धौरगांव, 184. मा. शा. भवन धौरगांव, 190. प्रा. शा. भवन टिकरवारा, 191. मा. शा. भवन टिकरवारा, 204. मा. शा. भवन ठरका, 205. प्रा. शा. भवन ठरका, 192. प्रा. शा. भवन देवगांव, 193. मा. शा. भवन देवगांव, 209. न. प्रा. शा. भ. चंदपुरा सिलगी, 206. प्रा. शा. भवन सिलगी, 207. ज. प्रा. शा. भवन सिलगी, 208. मा. शा. भवन सिलगी, 210 प्रा. शा. भवन खारी (कुल-16).

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
18	श्री प्रमोद कुमार मुद्गल.	कार्य. यंत्री, कार्य. यंत्री जल संसाधन संभाग मण्डला.	प्रथम	18	रिजर्व
19	श्री विनोद कुमार	सहगल, सहा. यंत्री, कार्य. यंत्री, जल संसाधन संभाग मण्डला.	द्वितीय	19	रिजर्व
20	श्री हेमंत कुमार जैन	सहा. यंत्री, कार्य. यंत्री जल संसाधन संभाग, मण्डला.	द्वितीय	20	रिजर्व

जनपद पंचायत, मोहगांव

1	श्री ए. के. श्रीवास्तव	परिक्षेत्र अधि. परिक्षेत्र, मोहगांव	द्वितीय	1	33. प्रा. शा. भवन रयगांव, 30. क. प्रा. शा. भवन देवगांव, 31. बा. प्रा. शा. भवन देवगांव, 32. मा. शा. भवन देवगांव, 24. प्रा. शा. भवन कौऔडोंगरी, 25. प्रा. शा. भवन सकरी, 26 प्रा. शा. भवन देवरी, 12. प्रा. शा. भवन बिलगढ़ा, 13. मा. शा. भवन बिलगढ़ा, 1. प्रा. शा. भवन धनगांव, 2. प्रा. शा. भवन रमपुरी, 3. प्रा. शा. भवन दुपटा (योग-12)
2	श्री आर. के. अहलूवालिया	बी. आर. सी. मोहगांव	तृतीय	2	6. प्रा. शा. भवन उमरडीह, 7 विश्राम भवन चुभावल, 8 प्रा. शा. भवन दलदला, 9. प्रा. शा. भवन खीसी, 10. शि. गा. शा. टिकराटोला, 11. प्रा. शा. भवन घुघरा, 22. प्रा. शा. भवन, उमरडीह, (योग-7)
3	श्री एस. एस. उद्दे	एसडीओ पूर्व सामान्य वन मण्डल, मण्डला.	द्वितीय	3	39. क. प्रा. शा. भवन मोहगांवमाल, 40. क. मा. शा. भवन मोहगांवमाल, 41. बा. मा. शा. भवन मोहगांवमाल, 42. बा. प्रा. शा. भवन मोहगांवमाल, 37. प्रा. शा. भवन बीझी, 38. प्रा. शा. भवन इन्द्रामाल, 34. प्रा. शा. भवन सालीवाड़ा, 35. प्रा. शा. भवन बनियातारा, 17. प्रा. शा. भवन उमरिया, 18. मा. शा. भवन उमरिया, 19. प्रा. शा. भवन खम्हरिया, 27. प्रा. शा. भवन सुड़गांव, 28. प्रा. शा. भवन सुड़गांव लोहार टोला, 29. प्रा. शा. भवन डोंगरगांव, 14. मा. शा. भवन, सिगांरपुर, 15. प्रा. शा. भवन सिगांरपुर, 16. प्रा. शा. भवन गोरखपुर, 05. स्कूल बालक आश्रम भवन औढारी, 04 प्रा. शा. भवन बडझर, (योग-19)
4	श्री पी. सी. वर्मा	मुख्य कार्यपालन अधिकारी, मोहगांव.	द्वितीय	4	36. मोहगांव रैयत, 23. अंडियादर, 20. खाल्हेगिठौरी, 21. खाल्हेगिठौरी, 48. खैरीमाल, 49. खैरीरैयत, 52. चाबी, 53. झण्डाटोला, चाबी, 54. मरघटाई झण्डाटोला, 55. शा. उ. मा. शा. भवन, बगली, 56 मा. शा. भवन चाबी, 57. प्रा. शा. भवन अंडियामाल, 58. प्रा. शा. भवन अंडियारैयत, 50. मा. शा. भवन करेगांव, 51. प्रा. शा. भवन करेगांव, 63. वनवासी मा. शा. भवन नीचेटोल ठेभा, 64, न. प्रा. शा. टिकराटोला ठेभा, (योग-17)

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
5	श्री बी. एस. ठाकुर	एसडीओ लोक स्वास्थ्य यांत्रिकी विभाग, मण्डला.	द्वितीय	5	59. गिठार, 43. गिठारमलपहरी, 44. मलपहरी, 45. झुरगी, 46 पोंडी, 46. पोंडी, 60. भानपुर, 75. मुगवानी, 76. मुगवानी, 77. पंछीपानी, 78. मलवाथर, 80. कुम्हरा, 82. अमझर, 81. सिलघिटी, 79. मलवाथर (योग-15).
6	श्री एन. के. शर्मा	एसडीओ ज. पं. मोहगांव	द्वितीय	6	62. पातादेई, 61. बोडासिल्ली, 73. खर्छापर, 74 खर्छापर, 72. पीपरदर्रा, 71. रमखिया, 70. पिपरियारैयत, 83. मचला, 84 मिर्चाखेडा, 65. मुनू, 66 मुनू, 67. कसौटा, 68. कुडोपानी, 69. पुराना भवन कुडोपानी (योग-15).
7	श्री जी. एस. राय	अनुविभागीय अधिकारी, जल संसाधन मोहगांव.	द्वितीय	7	87. निधानी, 88 बसनिया, 85 हर्साटिकुर, 86 गोहदर, 91. सुनटिकरी, 89. बिलगांव, 90 बिलगांव, 98. चंदवारा, 99. चंदवारा, 100. सालीवाडा, 96 पलेहरा 97. झीना, 94. पडरिया, 92. चौगान, 93. चौगान, 95. कोपारिया (योग-16).
8	श्री आर. द्विवेदी	विकासखण्ड शिक्षा अधिकारी, मोहगांव.	द्वितीय		रिजर्व
9	श्री एन. एस. परस्ते	विकासखण्ड शिक्षा अधिकारी, मोहगांव.	द्वितीय		रिजर्व
जनपद पंचायत, घुघरी					
1	श्रीमती साधना खरे	परियोजना अधिकारी, महिला एवं बाल विकास घुघरी.	द्वितीय	1	74. बिलगांव, 75. बिसाधर, 76. रामहे पुर, 77. दल्कागोपागी, 78. डोगरमण्डला, 79. गुल्लूखोंद, 80. कटंगी, 81. गजराज, 82. पिपरदोन, 83. छतरपुर, 84. छतरपुर., 85. कन्डा, 86. टिकरिया, 87. टिकरिया, 88. मांगा, (योग-15).
2	श्री ए. पी. मिश्रा	खण्ड स्रोत समन्वयक, घुघरी.	तृतीय	2	64. नाहरवेली, 65. एंरी, 67. बनेहरी, 68. बनेहरी, 69. खजरी, 70. खजरी, 71. जुनवानी, 72. थोंडी. 73. धनगांव, 89. घुघरी, 90. घुघरी, 91. घुघरी, 92. घुघरी, 93. खमतरा, 94. छिवलाटोला, 95. झिंगराघटा, 96. खुडिया. (योग-17).
3	श्री आर.एम. भुरमुदे	पशु चिकित्सा अधिकारी, घुघरी.	द्वितीय	3	97. लाटो, 98. लाटो, 99 इलाही, 100. पाटन, 101. पाटन, 102. बिजोरा, 103. ढेको, 104. ढेको, 105. मदनपुर, 106. खम्हरिया, 107. ककनू. 108. पाण्डकला, 109. सेलवारा, 110 गरैयापाण्ड. 11. खोड़ा खुदराजी, (योग-15).
4	श्री सुनील चौधरी	उपयंत्री जल संसाधन, घुघरी.	तृतीय	4	51. खोडाखुदरा एन, 52. महली, 53. उमरिया, 54. साल्हेघोरी, 55. नैझर, 56. पीपरदोन, 57. धोबावार, 58. लाफन, 59. डुडी, 60. सिमरिया, 61. इमलीटोला, 62. ईश्वरपुर, 63. जोगीलुढिया, 66, कूम्ही, (योग-14).

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
5	श्री रामसिंह ठाकुर	उपयंत्री जल संसाधन, घुघरी.	तृतीय	5	37. कुंटीददरगांव, 38. रेंहगी, 39. किसली, 40 सेंदवारा, 41. तबलपानी, 42. तबलपानी, 43. परसवाह, 44. परसवाह, 45. कठईडीह, 46. घोरेघाट, 47 धनोली, 48. छाता, 49. डूंडादेई, 50. झूझर, (योग-14).
6	श्री विष्णु अग्रवाल	उपयंत्री, लो.स्वा.यां., घुघरी	तृतीय	6	19. देवहरा, 20. देवहरा, 21. पिपरियाकला, 22. बम्हनी, 23. बम्हनी, 24. सिधनपुरी, 25. पददीकोना, 26. अहमदपुर, 27. चूरिया, 28. भुडकुर, 29. भुडकुर, 30. चलनी, 31. चलनी, 32. बरवानी, 33 बरवानी, 34. चीतापखना, 35. सलवाह, 36 सलवाह, (योग-18).
7	श्री एम.एस. अंसारी,	उपयंत्री, जलसंसाधन, घुघरी	तृतीय	7	1. सहजर, 2. सहजर, 3. पिपरियाखुर्द, 4. बनिया, 5 लाधा, 6 सुरहली, 7. सुरहली, 8. तेलनदेह, 9. दुलादर, 10 पलकी, 11. कुसमी. 12. भानपुर, 13. कचनारी, 14. उरवाही, 15. चोवा, 16. चोवा, 17. भैंसवाही, 18. भैंसवाही, 112 गोरखपुर वनग्राम, (योग-19)
8	श्री व्ही. के. शर्मा	व.कृ.वि.अधिकारी, घुघरी	द्वितीय	8	रिजर्व
9	श्री डी.सी. चौरसिया	उपयंत्री जल संसाधन, घुघरी	तृतीय	9	रिजर्व

जनपद पंचायत, नैनपुर

1	श्री ए.एस. राजपूत	सहायक यंत्री, थावंर परियोजना, नैनपुर.	द्वितीय	1	1. भरभली, 2. भरभेली, 3. फुतरा, 4. लालपुर, 5. खुर्सीपार, 7. बिनोरी, 8. पोटिया, 9. केवलारी, 10. बीजेगांव, 11. मोहगांव, 12 जलतरा, 13. चरी, (योग-12).
2	श्री डी.डी. वासनिक	सहायक यंत्री, थावंर परियोजना, नैनपुर.	द्वितीय	2	14. तितुआ बम्हनी, 15. तितुआबम्हनी, 16. झुलपुर, 17. खचारी, 18. रामदेवरी, 19. पिण्डरई, पडरिया, 20. बरबसपुर. 21. पाटासिहोरा, 22. गजना, 23. घूरवाडा, 24. सुनेहरा, 25. चिचौली, 26 चरगांव, 27. झींदा, (योग-14).
3	श्री एस.आर. मरावी	सहायक यंत्री, लोक निर्माण विभाग, नैनपुर.	द्वितीय	3	6. पिपरिया, 38. पिण्डरई, 39. पिण्डरई, 40. पिण्डरई, 41. पिण्डरई, 42. पिण्डरई, 43. पिण्डरई, 44. खिरखिरी, 45. खिरखिरी, 46. तुईयापानी, 47. पोडी, 49. छतरवाडा, 50 मोहगांव, 51 रैवाडा, 52. रैवाडा, 53. अण्डिया, (योग-16).
4	श्री आई.जे.एस. ठाकुर	सहायक यंत्री, एन.आर.ई. जी.एस, नैनपुर.	द्वितीय	4	30. कन्हरगांव, 31. डोभी, 34. भेसवाही, 32. सालीवाडामाल, 33. खापा, 35. सूरजपुरा, 36. तूमेंगांव, 37. खुर्सीपार, 65. सर्रापिपरिया, 66. सर्रापिपरिया, 67. सगोनिया, 68. बन्धा, (योग-12).

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
5	श्री रीतेश चौहान	विकासखण्ड शिक्षा अधिकारी, नैनपुर.	द्वितीय	5	48. घटेरी, 54. जेवनारा, 55. गोंकुलथाना, 56. सालीवाड़ा, 57. हीरापुर, 58. हीरापुर, 69. गौराछापर, 70. गौराछापर, 71. गौराछापर, 78. निवारी, 79. निवारी, 80 मक्के, 81. मक्के, 82. ओहानी, 83. ओहानी, 85. मोहगांव (योग-16).
6	श्री एस. के. राय	सहायक यंत्री, आर.ई.एस.	द्वितीय	6	84. समनापुर, 86. अलीपुर, 87. सांगवा, 88. धतूरा, 89. बोरी पीपरडाही, 90. बीजेगांव, 91. गौझी, 92. अतरिया, 93. धनोरा, 98. जांमगांव, 99. जांमगांव, 100 जांमगांव, 101. देल्हा, 102. देल्हा, (योग-14)
7	श्री डॉ. डी.पी. द्विवेदी	पशु चिकित्सा अधिकारी, नैनपुर.	द्वितीय	7	94. चीचगांव, 95. चीचगांव, 96. केरेगांव, 97. पाटादेह, 103. चमरवाही. 104 पौडी, 105. डुडुडुम माल, 109. भालीवाडामाल, 110. भालीवाडाजर, 114. मानेगांव, 115. मानेगांव, 116. पाण्डीवारा, (योग-12).
8	श्री आर. के. पटैल	बी.आर.सी. सर्वशिक्षा अभियान, नैनपुर.	तृतीय	8	28. परसवाड़ा, 29. देवरी, 59. डिठौरी, 60. डिठौरी, 61. खोहरी, 62. खुर्सीपार, 63. कोकीवाडा, 64. बंजाराटोला, 74. झिरिया, 75. डुडां, (योग-10)
9	श्री सी.एल. पटैल	विकासखण्ड शिक्षा अधिकारी	द्वितीय	9	72. सूभेवाडा, 73. सुभेवाडा, 76. मल्धा, 77. मल्धा, 118. पालासंदर, 119. पालासुंदर, 120. डुगरिया, 121. घटेरी, 122. बोरी, 123. रमगांठी, 124 खिरसाहू, (योग-11).
10	श्री आर.डी. जाटव	वरिष्ठ कृषि विस्तार अधिकारी, नैनपुर.	द्वितीय	10	106. रमपुरी, 107. रमपुरी, 108. डीलवारा, 111. ईश्वरपुर. 112. चिरईडोंगरी, 113. चिरईडोरी, 117. अमझरमाल, 128. सर्रीबिचुआ, 129. सर्रीबिचुआ, 138. कजरवाडा, 139. सिमरिया, (योग-11)
11	श्री निरमल श्रीवास्तव	उपयंत्री जनपद पंचायत, नैनपुर.	तृतीय	11	125. जैदेपुर, 126. जैदेपुर, 127. मुगांटोला, 130. सकवाह, 131. सकवाह. 132. मुगदरा, 133. मुगदरा, 134. मुगदरा, 143. सुरखी, 144. सारारैयत, 145. भडिया, 146. भडिया, (योग-12)
12	श्रीमती आयशा परवीन कुरेशी	परियोजना अधिकारी, बाल विकास अधिकारी, नैनपुर.	द्वितीय	12	135. जहरमउ, 136. जहरमउ, 137, जहरमउ, 140. भोगाद्वार, 141. तिलई. 142. तिलई, 150. चदियांजर, 152. धनपुरी रैयत, 154. धनपुरीमाल, 155. धनपुरीमाल, (योग-10)
13	श्री एस.सी. धुवीर	उपयंत्री, लोक निर्माण विभाग, नैनपुर.	तृतीय	13	147. इन्दी, 148. इन्दी, 149. इन्दी, 151. सिमरहा, 156. टाटरीमाल, 157. टाटरीमाल, 158 भरभेली, 159. बासगी, 160. कामता, 161. धनोरा, (योग-10)
14	श्री वी.सी. वरकड़े	मुख्य कार्यपालन अधिकारी, नैनपुर.	द्वितीय		रिजर्व.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
जनपद पंचायत, बिछिया					
1	श्री एम.एस. धुर्वे	अनुविभागीय अधिकारी, लोक निर्माण विभाग, बिछिया.	द्वितीय	1	1. खिरहनी, 2. खिरहनी, 3. रामनगर, 4. रामनगर, 5. रामनगर, 8. बिसनपुरा, 7. नकावल 6. नकावल, 17. नरैनीमाल, 18. नरैनीमाल, 19. इमलिया, 20. डुंगरिया, 21. हर्राभाटमाल, 22. हर्राभाटमाल (योग-14)
2	श्री जी.एस. मरावी	परिक्षेत्र अधिकारी, जगमंडल अंजनिया.	द्वितीय	2	9. नारा, 10. नारा, 39. केवलारी, 40. दिवारा, 41. बगली, 12. करियागांव, 11. करियागांव, 13. माधोपुर, 14. माधोपुर, 15. माधोपुर, 16. माधोपुर, 38. जगनाथर, (योग-12)
3	श्री पी. एस. धुर्वे	प्राचार्य, हाईस्कूल, अहमदपुर.	द्वितीय	3	23. भावामाल, 24. लटिया, 25. डुडका, 27. अहमदपुर, 28. अहमदपुर, 29. अहमदपुर, 30. बंजी, 31. सिमरिया, 32. अंजनिया, 33. अंजनिया, 34. अंजनिया, 35. अंजनिया, 36. झिगराघाट, 37. खामटीपुर (योग-14)
4	श्री आर.पी. रोहित	उपयंत्री ग्रामीण यांत्रिकी सेवा उपसंभाग, बिछिया.	तृतीय	4	76. औरई, 77. औरई, 160. घोंट, 161. कटंगी, 26. बघरोडी, 66. चंगरिया, 67. दुधारी, 74. उमरवाडा, 69. मेढाताल, 64. रतनपुर, 65. बरखेडा, 75. मोहगांव (योग-12)
5	श्री आर.पी. पाण्डे	अनुविभागीय अधिकारी, जल संसाधन उपसंभाग, बिछिया.	द्वितीय	5	58. कांसखेड़ा, 59. कांसखेड़ा, 60. मांद, 61. मांद, 62. मांद (छिंदीटोला), 78. मानिकपुर माल, 79. मानिकपुर रैयत, 87. वटवार, 88. सिमैया भागपुर (योग-09)
6	श्री एम.डी. पनरिया	उपयंत्री ग्रामीण यांत्रिकी सेवा उपसंभाग, बिछिया.	तृतीय	6	51. ककैया, 52. ककैया, 53. ककैया, 54. बोकर, 55. बोकर, 56. पोंडी, 57. पोंडी, 42. लफरा, 43. लफरा, 44. लफरा. 45. मांगा, 46. घटिया, 49. आमाडोंगरी, 50. बीजेगांव. (योग-14)
7	श्री आर.आर. चौधरी	अ.अ. मटियारी नहर उप संभाग, अंजनिया.	द्वितीय	7	47. बरबसपुर माल, 48. कातामाल, 80. काताजर, 81. करवाही, 82. चरगांव, 83. चरगांव, 84. धुतका (योग-07)
8	श्री डी. के. मुडिया	अनुविभागीय अधिकारी, ग्रामीण यांत्रिकी सेवा, बिछिया.	द्वितीय	8	85. तिलरी, 86. कुटवाही, 92. खटियानारंगी, 93. खटियानारंगी, 94. मोचा, 95. पटपरा, 96. बोडाछपरी, 97. राता, 98. पोंडी, 99. डुंगरिया, 100. सूरपाटी. (योग-11)
9	श्री यू. के. धुर्वे	प्राचार्य उत्कृष्ट उ.मा.शा., बिछिया.	द्वितीय	9	71. ठोंढा, 72. कोसमपानी, 68. कन्हारीकला, 69. झुलुप, 70. उमरिया, 73. उरदलीमाल, 91. भानपुरखेड़ा, 90 सरही, 89. कटंगामाल (योग-09)
10	श्री ए. के. तिवारी	वनक्षेत्रपाल परिक्षेत्र, बिछिया.	तृतीय	10	106. खमरोटी, 107. खमरोटी, 105. बसनिया, 104. नेवसा, 101. दानीटोला, 102. दानीटोला, 103. दानीटोला, 110. बुडला, 109. बरिहा, 111. देवरी, 108. केवलारी, 115. देई, 116 देई, 112. लपटी, 113. लपटी, 114. भोंदा. (योग-16)

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
11	श्री डी. एस. उददे	प्राचार्य, नार्मल उ.मा.शा. सिझौरा.	द्वितीय	11	124. सारसडोलीमाल, 119. कोको, 120. कोको, 122. बम्हनी, 118. नयगवां, 117. हर्भाट, 158. भीमा, 121. गुडली, 132. गुनेरा, 130. सिझौरा, 131. सिझौरा, 133 सिझौरा, 134. फौक, 135. कुडेला, 136. कुडेला (योग-15).
12	श्री ए. जे. सिंह	विकासखण्ड शिक्षा अधिकारी, बिछिया.	द्वितीय	12	123. पडरिया, 128. नेवसामाल, 144. खलौडी, 145. खलौडी, 146. इंद्रावन ग्राम, 147. जैलवारा, 129. डुंगरा, 125. मांझीपुर, 127. चंदिया, 126. खटोला. 148. भिलवानी, 149. भिलवानी (योग-12).
13	श्री जी. एस. धुर्वे	अनुविभागीय अधिकारी, वन, बिछिया.	द्वितीय	13	159. बरखेड़ा, रै.141. चौरंगामाल, 142. चौरंगामाल, 152. मुहाड, 153. मुहाड, 143. चटुआखार, 137. करंजियामाल, 138. करंजियामाल, 140. बिरसा, 139. मांगाबेली, माल, 150. धरमपुरी माल, 151. भीमपुरी, 154. राजोमाल, 155. राजोमाल, 157. किसली. 156. मनोहरपुर. (योग-16).
14	श्री निर्मल पटैल	बी.आर.सी., बिछिया	तृतीय		रिजर्व
15	श्री सुनील सिंह मरकाम	विकासखंड अधिकारी, बिछिया.	द्वितीय		रिजर्व

जनपद पंचायत, मवई

1	श्री मनोज बघेल	उपयंत्री, एन.आर.ई.जी.	तृतीय	1	17. प्रा.शा., बिलगांव, 15 प्राथ. शाला, रमतिला, 02. माध्य. शाला सुनेहरा, 01. माध्य. शाला, अमवार, 12. प्राथ. शाला, मवई. 13. उ.मा.शा. शुर्खीपार (पूर्व), 14. उ.मा.शा. शुर्खीपार (पश्चिम), 16. माध्य. शाला सारसडोली, 04. प्राथ. शाला मुरता, 05. प्राथ. शाला मसना, 03. माध्य. शाला, मडफा, 07. प्राथ. शाला सलैया, 06. प्राथ. शाला सादा. (कुल-13).
2	श्री सुरेश बाबू सुमन	उपयंत्री, आर.ई.एस.	तृतीय	2	10. प्राथ. शाला, धनगांव, 11. प्राथ. शाला केरपानी, 09. प्राथ. शाला रौघुट, 08. प्राथ. शाला अतरिया, 18. प्राथ. शाला परववार 19. प्राथ. शाला, हराटोला, 21. प्राथ. शाला बसनी, 20. प्राथ. शाला सठिया, 23. प्राथ. शाला पौण्डीबहमुण्डा, 27. प्राथ. शाला, रहंगी, 24. प्राथ. शाला, बहरमुंडा, 22. शि. गा. शाला औरई, (कुल-12).

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
3	सुश्री दीप्ति सरकार	परियोजना अधिकारी, समेकित बाल विकास परियोजना, मवई.	द्वितीय	3	34. प्राथ. शाला, सूरजपुरा, 35. प्राथ. शाला, बिलाईखार, 26. प्राथ. शाला, सैदा, 25. प्राथ. शाला, मझगांव, 30. प्राथ. शाला, मेढा, 28. प्राथ. शाला, परसेल, 29. प्राथ. शाला, बटवार, 31. शि.गा.शाला. जैतपुरी, 32. प्राथ. शाला, जमगांव, 33. प्राथ. शाला, ढेंको (कुल- 10).
4	श्री नितिन तेकाम	सहकारिता निरीक्षक	तृतीय	4	36. प्राथ. शाला, टिकरिया, 37. प्राथ. शाला, बाघण्डी, 38. प्राथ. शाला, घोंटा, 39. प्राथ. शाला, खम्हरिया, 40. प्राथ. शाला, बीजाटोला, 41. प्राथ. शाला, छपरतला, 42. प्राथ. शाला, शेरमी. 84. प्राथ. शाला, गेंतरा (कुल-08).
5	श्री एस.के. गुप्ता	बी.आर.सी. मवई	तृतीय	5	47. प्राथ. शाला, मोतीनाला, 48. शि.गा.शा. पनारीखेड़ा, 45. प्राथ. शाला, नेवसा, 49. प्राथ. शाला, लालपुर, 43. प्रा.शा. नरहरगंज, 44. प्रा. शा. भपसा, 50. आंगनबाड़ी भवन किकरा वनग्राम, 46. शि.गा.शा. नवनादर, 52. प्रा. शा. किकरा, 51. प्राथ. शाला, खलौड़ी, 56. शि.गा. शाला, चंदगांव, 57. प्राथ. शाला, खम्हरिया. (कुल-12).
6	श्री जी. पी. बन्देवार	प्राचार्य उ.वि. मवई	द्वितीय	6	प्राथ. शाला, मारगांव, 66. प्राथ. शाला, खुर्सीपार, 54. प्राथ. शाला, मुरकुटा, 53. प्राथ. शाला, इंद्री, 58. हाईस्कूल, भीमडोंगरी, 59. माध्य. शाला, भीमडोंगरी, 63. माध्य. शाला, मंगली, 64. प्राथ. शाला, बांदरबाड़ी, (पूर्व) 65. प्राथ. शाला, बांदरबाड़ी, (पश्चिम), 62. प्राथ. शाला, मनौरी, 68. प्राथ. शाला, बैला, 67. प्राथ. शाला, हराटाटोला, 60. पंचा., भवन भिमौरी, 61. प्राथ. शाला, देवगांव, (कुल-14).
7	श्री एन.एस. पटेल	उपयंत्री, आर.ई.एस.	तृतीय	7	74. हाईस्कूल अंजनी, 75. प्राथ. शाला, अंजनी, 71. शि. गा. शाला देवरीदादरझूलनटोला, 72. प्राथ. शाला, हरटाटोला, 70. पंचायत भवन परसाटोला, 69. प्राथ. शाला, परसाटोलां, 79. प्राथ. शाला, मानेगांव, 82. प्राथ. शाला, भाड़ा, 83. प्राथ. शाला, भडली, 78. प्राथ. शाला, पिपरीमाल, 81. प्राथ. शाला, चंदवारा रैयत, 80. प्राथ. शाला, चंदवारा माल, (कुल 12).
8	श्री ए. एस. चौहान,	एस.डी.ओ. एन.आर.ई.जी.	तृतीय	8	93. प्राथ. शाला, गोपीसानी, 88. प्राथ. शाला, कुटरवानी, 87. प्राथ. शाला, बीजा, 91. प्राथ. शाला, पटपरा, 89. प्राथ. शाला, बरई. 90. प्राथ. शाला, रूषा. 100. प्राथ. शाला, खम्हरिया, 95. प्राथ. शाला, औरई, 94. प्राथ. शाला, मुडियारिचका, 77. प्राथ. शाला, रिचकाकला, 76. प्राथ. शाला, पिपरीरैयत, (कुल-11).

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
9	श्री व्ही.एस. धुर्वे	प्राचार्य हाईस्कूल सहजपुरी.	द्वितीय	9	99. प्राथ. शाला, सहजपुरी, 101. प्राथ. शाला, नंदराम, 102. प्राथ. शाला, नयगंवामाल, 106. प्राथ. शाला, समनापुर, 107. प्राथ. शाला, खम्हरिया, 92. प्राथ. शाला, सिधौरी, 85. ग्राम पंचायत, घुटास, 86. प्राथ. शाला, घुटास, 98. प्राथ. शाला, धनगांव, 96. प्राथ. शाला, केवलारीकला, 97. प्राथ. शाला, केवलारीखुद, (कुल-11).
10	श्री मनोहर बनोट	उपयंत्री, एन.आर.ई.जी.	तृतीय	10	105. प्राथ. शाला, मैनपुरी, 103. प्राथ. शाला, कोलमगहन, 108. प्राथ. शाला, सकवाह, 73. प्राथ. शाला, भरखी, 104. प्राथ. शाला, कूम्हा, 110. प्राथ. शाला, दाढ़ी, 111. प्राथ. शाला, करैली, 112. प्राथ. शाला, भानपुर, 113. माध्य. शाला, भानपुर, 109. प्राथ. शाला, करैला, 114. प्राथ. शाला, कुम्हली, 115. ग्राम पंचायत भवन कुम्हली, 117. प्राथ. शाला, रहंगी, 116. प्राथ. शाला, मोहगांव. (कुल-14).
11	श्री संजय सिंह	विकासखण्ड शिक्षा अधिकारी, मवई.	तृतीय		रिजर्व
12	श्री प्रमिल लठारे	सहायक परि. अधि. एन.आर.ई.जी.	तृतीय		रिजर्व
13	श्री आर.आर. झारिया	प्राचार्य कन्या हा. स्कूल, मवई.	द्वितीय		रिजर्व

जनपद पंचायत, निवास

1	श्री पी. के. जैन,	अ.वि.अ.सिंचाई विभाग क्र. 02.	द्वितीय	1	1. प्राथ. शाला, भवन, मेढी, 2. मा.शा.भवन, मेढी, 3. प्राथ. शाला, भवन खैरानी, 4. प्राथ. शाला भवन, झुरकी, 5. प्राथ. शाला भवन, मनेरी, 6. हाईस्कूल भवन मनेरी, 7. प्राथ. शाला भवन, ताकवेली, 8. प्राथ. शाला भवन, पोडी, 9. प्रा. शा. भवन भवरदा, 10. प्राथ. शाला भवन, चरगांव, 11. प्राथ. शाला भवन, कोहानी, 12. प्राथ. शाला भवन, भदारी, 13. प्राथ. शाला भवन, गडरा, 14. प्राथ. शाला भवन, डाला (योग-14).
2	श्री पी. देशमुख	अ.वि.अ.सिंचाई विभाग क्र. 01.	द्वितीय	2	15. प्राथ. शाला भवन, भलवारा, 16. प्राथ. शाला भवन, ग्वारा, 17. हाईस्कूल भवन हाथीतारा, 18. प्राथ. शाला भवन, आमदादर, 19. प्राथ. शाला भवन, गुदलई, 20. मा. शाला भवन, गुदलई, 21. प्राथ. शाला भवन, तोरी, 22. प्राथ. शाला भवन, भीखमपुर, 23. मा. शाला भवन, भीकमपुर, 24. प्राथ. शाला भवन, बिसनपुरा, 25. प्राथ. शाला भवन, सुखरीसग्रामपुर,

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
					26. प्राथ. शाला भवन, खरखरा, 27. प्राथ. शाला भवन, सतपहरी, 28. प्राथ. शाला भवन, चौरादादर, 29. प्राथ. शाला भवन, हरिसिधौरी (योग-15).
3	श्री रोहित मरावी	अ.वि.अ. लोक निर्माण विभाग क्र. 01.	द्वितीय	3	30. प्राथ. शाला भवन, कुसमी, 31. प्राथ. शाला भवन, थानमगाँव, 32. मा. शा. भवन थानमगाँव, 33. प्राथ. शाला भवन, मलेहरी, 34. प्राथ. शाला भवन, मोहपानी, 35. प्रा. शा. भवन, लोहारी, 36. प्रा. शा. भवन, जगलिया, 37. प्रा. शा. भवन, जंगलिया, 38. प्रा. शा. भवन, झालपानी, 39. प्रा. शा. भवन, बस्तरी, 40. प्रा. शा. भवन, उमरिया, 41. प्रा. शा. भवन, बस्तरी, 81. प्रा. शा. भवन, पायली, 82. प्रा. शा. भवन, बाहुर, (योग-14).
4	डॉ. ए. के. मिश्रा	अ.वि.अ., कृषि विभाग	द्वितीय	4	42. क. प्रा. शा. भवन, पिपरिया, 43. प्रा. शा. भवन, पिपरिया, 44. प्रा. शा. भवन, अमदरी, 45. प्रा. शा. भवन, सिगंपुर, 46. प्रा. शा. भवन, समैया, 47. प्रा. शा. भवन, खुदरी, 48. प्रा. शा. भवन, सरसवाही, 49. प्रा. शा. भवन, कोहरी, 50 प्रा. शा. भवन, महारासिवनी, 52. प्रा. शा. भवन, कटंगसिवनी, 53. प्रा. शा. भवन, पाडरपानी, (योग-11).
5	श्री आर.एस. सोनी	सहायक यंत्री, पी.एच.ई.	द्वितीय	5	51. प्रा. शा. भवन, खम्हरियामाल, 54. प्रा. शा. भवन, मवईरैयत, 55. प्रा. शा. भवन, मोहगांव, 56. प्रा. शा. भवन, भटगांव, 57. प्रा. शा. भवन, मसूरघुघरी, 58. प्रा. शा. भवन, तोरदरा, 59. प्रा. शा. भवन, बम्हनी, 60. प्रा. शा. भवन, जबैदा, 61. प्रा. शा. भवन, हीरापुर, 62. प्रा. शा. भवन, हिरनाछापर, 63. प्रा. शा. भवन, बसगांठी, (योग-11).
6	श्री जी.पी. गौतम	अ.वि.अ. वन विभाग क्र. 01.	द्वितीय	6	64. प्रा. शा. भवन, कोहेका, 65. प्रा. शा. भवन, पोंडी, 66. प्रा. शा. भवन, झिंझरा, 67. मा. शा. भवन, अमगाँवा, 68. प्रा. शा. भवन, बिझौली, 69. प्रा. शा. भवन, घुरनेर, 70. प्रा. शा. भवन, बिसोरा, 71. प्रा. शा. भवन, बिसौरा, 72. प्रा. शा. भवन, गढ़बिसौरा, 73. प्रा. शा. भवन, जिलेहेटी, 74. प्रा. शा. भवन, चौदस, 75. प्रा. शा. भवन, मानिकपुर, 76. प्रा. शा. भवन, पद्दीकोना, 77. मा. शा. भवन, पद्दीकोना, 78. प्रा. शा. भवन, तेदुवारमाल, 79. प्रा. शा. भवन, मझगाँव, 80. प्रा. शा. भवन, जिलेहेटी, (योग-17).
7	श्री यू.एस. तिवारी	पशु चिकित्सा अधिकारी, निवास.	द्वितीय	7	रिजर्व
8	श्री पी. एल. साहू.	भूमि संरक्षण अधिकारी, निवास.	द्वितीय	0	रिजर्व

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
जनपद पंचायत, नारायणगंज					
1	श्री डी. के. कोष्टा,	अनुविभागीय अधिकारी, राष्ट्रीय राजमार्ग, अनुविभाग नारायणगंज.	द्वितीय	1	1. पिण्डरी, 2. कुण्डा, 3. पाठा, 4. चुटका, 5. घोंटखेडा, 6. चाटी, 7. समनापुर, 8. सिंगौधा, 9. देहरा, 10. मानेगांव, 11. बीजेगांव, 12. झाझनगर, 13. खम्हरिया, 14. खम्हरिया, 15. देवहार, 16. देवगांवमाल, 17. अहिरवाड़ा, 21 बोरिया, 20. सिकोसी (योग-19).
2	श्री जी.एस. लौवशी,	परियोजना अधिकारी, समेकित महिला बाल विकास, नारायणगंज.	द्वितीय	2	18. पदमी, 19. मलारा, 30 खैरी, 31. खैरी, 32. खैरी (नदीपार), 33. चमरवाह 34. कुम्हा, 35. कूम्हा, 37. देवरी, 50 मझगांव, 51. मझगांव, 52. परतला, 53. परतला, 54. बम्हनी, 55. चिरी, 56. भावल, 57. लालीपुर, 58. चिरईडोंगरी, 59. चिरईडोंगरी, 60 कोंडरामाल, 61. कोंडरामाल, 62. गद्वार, 63. गूजरसानी, 64. हर्राटीकुर, 65. बीजेगांव, 66. अमदरा, 67. कुई रैयत. (योग-27).
3	श्री एन. के. खम्परिया	अनुविभागीय अधिकारी, जल संसाधन, विभाग उपसंभाग, नारायणगंज.	द्वितीय	3	22. कुडामैली, 23. कुडामैली, 24. चरगांव, 25. पटेहरा, 26. टिकरिया, 27. पडरिया, 28. पडरिया उर्फ नारायणगंज, 29. पडरिया उर्फ नारायणगंज, 36. मैली, 38. चन्देहरा, 39. चन्देहरा, 40. माडोगढ़, 41. माडोगढ़, 42. चौकी, 43. चौकी, 44. कोबरीकला, 45. ग्वारामाल, 46. सलैया, 47. सलैया, 48. बीजेगांव, 49. खम्हरिया, 68. शाहा, 69. बरौंची, 70. सिंघनपुरी. (योग-24)
4	श्री एन.आर. चौरसिया	सहायक यंत्री, पीएचई उप संभाग, नारायणगंज.	द्वितीय	4	71. सुखराम, 72. घुघरीमाल, 73. बनार, 74. बनार, 75 मझगांव, 76. डोभी, 77. साजपानी, 78. तरवानी, 79. देवरीकला, 80. देवरीकला, 81. बरबटी, 82. पथरी, 83. डालाखापा, 84. डालाखापा, 85. मल्टार, 86. मल्टार, 87. जेबरा, 88. भैंसवाही, 89. खिन्हा, 91. बबलियामाल, 92. दरगढ़, 93. सिमरिया. (योग-22)
5	डॉ. यू.पी.एस. भदौरिया.	पशु चिकित्सा, विस्तार अधिकारी, नारायणगंज.	द्वितीय	5	90. मुकासकला, 94. मुकासखुर्द, 95. पडरियामाल, 96. मुरलापानी, 97. जुझारी, 98. देवडोंगरी, 99. छपरा, 100. छपरा, 101 नैझर, 102. पंडरीतलाई, 103. पंडरीतलाई, 104. फड़कीमाल, 105, कापा, 106. कापा, 107. चकदेही, 108. चकदेही, 109. सिवनीमाल. (योग-17)

जनपद पंचायत, बीजाडांडी

1	श्री ए. के. श्रीवास्तव	बी.ई.ओ. विकासखण्ड शिक्षा कार्यालय, बीजाडांडी.	द्वितीय	1	19. मैली, 20 मैली, 32. रमतिला, 33. रमतिला, 34. बेलखेड़ी, 35. वीरमपुर, 38. गुमटी, 96. बरौंची, 97. रोजकुंड, (योग-09)
---	------------------------	---	---------	---	--

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
2	श्री जी. एस. गौतम	एसडीओ, वन विभाग कालपी निवास	द्वितीय	2	1. उदयपुर, 2. उदयपुर, 3. समनापुर, 4. चौकीमाल, 6. डोभी, 13. टिकरिया, 14. टिकरिया, 15. पिपरिया, 16. बुदरा, 17. देवरी, 18. पापरीकला. (योग-11)
3	श्री नागेश सोनी,	उपयंत्री, आर.ई.एस. बीजाडांडी.	तृतीय	3	5. जमुनिया, 7. तरवानी, 8. डुगरिया, 9. दुढवा, 10. खापा, 11. मगरधा, 12. मगरधा, 21. बीजाडांडी, 22. बीजाडांडी, 23. खंहेखेडा, 24. घुघरी, 25. घोंटा. (योग-12)
4	श्री राजेश तोमर	उपयंत्री, जनपद पंचायत बीजाडांडी.	तृतीय	4	87. पोनियामाल, 88. पोनियामाल, 89. पोनियामाल, 90. चरगांवकला, 91. भभेरामाल, 92. बिलनगरीमाल, 93. कटंगी, 94. लहसर, 95 मोहदा. (योग-09)
5	श्री एन. के. ढिमोले,	सहायक यंत्री, जनपद पंचायत, बीजाडांडी.	द्वितीय	5	26. बारंगदा, 27. देवाझिर, 28. धनवाही, 29. धनवाही, 69 बरगा, 80 भौड़ी, 81. सिंघनपुरी, 82. जेवरा, 83. खम्हरिया. (योग-09)
6	श्री यू. एस. ठाकुर	उपयंत्री, जनपद पंचायत बीजाडांडी.	तृतीय	6	36. बरवाही, 37. कुकरा, 53. खाम्ही, 55. लालपुर, 58. पिण्डरई, 59. पौडी, 60. जमठार, 62. खापामाल, 63. निवारीजर, 64 चौरई, 49 कुकरी. (योग-11)
7	श्री संजय मालवीय	बीएसी बीआरसी कार्यालय, बीजाडांडी.	तृतीय	7	47. मानिकसरा, 48. मानिकसरा, 50. बरगोव, 51. रेंगाझोरी, 52. भटाडुंगरिया, 54. तिनसई, 56. सांगवा, 57. सांगवा. (योग-08)
8	श्री अरविन्द मिश्रा	उपयंत्री, जनपद पंचायत बीजाडांडी.	तृतीय	8	30. चरगावमाल, 31. चरगोवमाल, 39. विजयपुर, 40 विजयपुर, 41. पिपरियामाल, 42. पिपरियामाल, 43. लावरमुडिया, 44. लावरमुडिया, 45. पाठाचौरई, पाठाचौरई, 65. कालपी, 66. कालपी. (योग-12)
9	श्री सुभाष राय	बीआरसी बीआरसी कार्यालय, बीजाडांडी.	तृतीय	9	67. दलकापांड, 68. कटंगी, 70. पौडीमाल, 71. पौडीमाल, 72. पौडीरैयत, 73. चौरई, 84. भैंसवाही, 85. नगरार, 86. समनापुर, 74. छिंदगांव, 75 डुंगरिया, 76. घुघरी, 77. दहना, 78. पड़रियामाल, 79. पड़रिया वनग्राम. (योग-15)
10	श्रीमती ममता दीक्षित	परियोजना अधिकारी, महिला बाल विकास, बीजाडांडी.	द्वितीय		रिजर्व

क्र.	कार्यपालिक दण्डाधिकारी का नाम	पदनाम	सेवा/संवर्ग का नाम	थाना/चौकी क्षेत्र जिसके लिये विशेष कार्यपालिक दण्डाधिकारी की शक्तियां दिया जाना प्रस्तावित हैं.
(1)	(2)	(3)	(4)	(5)
1	सुश्री सुनीता खण्डयात	परि. डिप्टी कलेक्टर, मण्डला	द्वितीय	हिरदेनगर/नैनपुर/टाटरी/निवास
2	श्रीमती पिकी उइके	परि. नायब तहसीलदार, मण्डला	तृतीय	मोंहगांव/खटिया/अंजनिया/टिकरिया
3	श्री पीयूष भट्ट	अधी. भू-अभिलेख, मण्डला	द्वितीय	मण्डला/बिछिया/मनेरी
4	श्री एल. डी. बरसैया	अधीक्षक, भू-अभिलेख, मण्डला	द्वितीय	महाराजपुर/मोतीनाला/बीजाडांडी
5	श्री ए. डी. टडिया	सहा. अधी., भू-अभिलेख, मण्डला	तृतीय	घुघरी/पिण्डरई/तुरूर/मानिकसर
6	श्रीमती मनोरमा पाठक	सहा. अधी., भू-अभिलेख, मण्डला	तृतीय	बम्हनी
7	श्री अशोक दुबे	सहा. अधी., भू-अभिलेख, मण्डला	तृतीय	मवई